

{ परिच्छेद ४.२.५ (२) }

दीर्घ मुदतीच्या ठेवी देण्याबाबत, प्राथमिक (नागरी) सहकारी बँका
(युसीबीज्) साठी मार्गदर्शक तत्वे.

देण्याची मुदत

१ संबंधित रजिस्ट्रार/सेंट्रल रजिस्ट्रार ऑफ कोऑपरेटिव सोसायटिज (आरसीएस/सीआरसीएस) ह्यांनी रिझर्व बँकेच्या सल्लयाने दिलेल्या पूर्व परवानगीने युसीबीज् दीर्घ मुदतीच्या ठेवी देऊ शकतात. अशा एलटीडी, सभासद असलेल्या व नसलेल्यांना आणि संबंधित युसीबीच्या कार्यक्षेत्रा बाहेर असलेल्यांनाही देता येऊ शकतात. दीर्घ मुदतीच्या ठेवी देण्याबाबत विद्यमान भागधारकांवर कोणतीही मनाई नाही. पुढील अटी व शर्तीचे केलेल्या, एलटीडीमधून उभ्या केलेल्या रकमा निम्न टियर २ भांडवल म्हणून समजण्यास पात्र असतील.

परिपक्वता

२.१ एलटीडीसाठी असलेली किमान परिपक्वता ५ वर्षांपेक्षा कमी नसावी.

मर्यादा

२.२ टियर २ भांडवल म्हणून समजण्यास पात्र असलेली, एलटीडीची येणे असलेली रक्कम ही टियर १ भांडवलाच्या ५० टक्क्यांपर्यंत मर्यादित असेल. वरील मर्यादा, टियर १ भांडवलातून गुडविल व इतर अमूर्त असेट्स वजा करून आलेल्या, परंतु सबसिडिअरिजमधून इक्विटी गुंतवणुकी वजा करण्यापूर्वी असलेल्या रकमेवर आधारित असेल.

रक्कम

२.३ उभी करावयाची रक्कम बँकांच्या संचालक मंडळाने निश्चित करावी.

दाव्यांचा अग्रक्रम

२.४ ठेवीदार व अन्य धनको ह्यंचुआ दाव्यांपेक्षा एलटीडींना दुय्यम स्थान असेल, परंतु शेअर होल्डर्स, प्रिफरन्स शेअर्स धारक (टियर १ व टियर २ दोन्हीही) ह्यांच्या दाव्यांपेक्षा अग्रक्रमाचे असतील. निम्न टियर २ मध्ये समाविष्ट असलेल्या संलेखांच्या गुंतवणुकदारांमध्ये हे दावे एकमेकांशी समान स्तरावर असतील.

२.५ पर्याय

अ) एलटीडी, 'पुट ऑप्शन' किंवा 'स्टेप ऑप्शनसह' दिले जाणार नाहीत.

ब) हा "कॉल ऑप्शन", रिझर्व बँकेची पूर्वपरवानगी घेऊन व ५ वर्षांनंतरच देता येईल. असा कॉल ऑप्शन देण्याबाबत बँकांकडून आलेल्या प्रस्तावांचा विचार करताना, रिझर्व बँक, इतर बाबींबरोबर, तो कॉल ऑप्शन देण्यापूर्वी तसेच दिल्यानंतर बँकेची सीआरआर स्थिती विचारात घेईल.

विमोचन/पूर्वप्रदान

२.६ परिपक्व झाल्यावर एलटीडीचे पुनर्प्रदान, केवळ भारतीय रिझर्व बँकेच्या (नागरी बँका विभाग, केंद्रीय कार्यालय) मंजूरीने व इतर बाबींसह पुढील अटींवरच करता येईल:-

- १) त्या बँकेचा सीआरएआर, रिझर्व बँकेने विहित केलेल्या किमान विनियामक आवश्यकतेपेक्षा अधिक असला पाहिजे.
- २) असे पुनर्प्रदान केल्यामुळे, परिणामी, त्या बँकेचा सीआरएआर, रिझर्वबँकेने विहित केलेल्या किमान विनियामक आवश्यकतेपेक्षा खाली पडू किंवा राहू नये.

व्याजदर

२.७ एलटीडीचा व्याजदर हा स्थिर व्याजदर किंवा बाजार निर्धारित रुपी इंटरेस्ट बेंचामार्क दराशी संबंधित तरता दर असू शकतो

डीआयजीसी संरक्षण

२.८ एलटीडी, डीआयजीसी संरक्षणासाठी पात्र नाही.

वर्धमान सूट (प्रोग्रेसिव डिस्काउंट)

२.९ कॅपिटल अॅडेक्वसीसाठी ह्या ठेवींना खाली दिल्याप्रमाणे डिस्काउंट लागू होईल.

उर्वरित परिपक्वता काल	डिस्काउंटचा दर
एक वर्षापेक्षा कमी	१००%
एक वर्षापेक्षा अधिक पण दोन वर्षापेक्षा कमी	८०%
दोन वर्षापेक्षा अधिक पण तीन वर्षापेक्षा कमी	६०%
तीन वर्षापेक्षा अधिक पण चार वर्षापेक्षा कमी	४०%
चार वर्षापेक्षा अधिक पण पाच वर्षापेक्षा कमी	२०%

ताळेबंदामधील वर्गीकरण

२.१० ह्या संलेखांचे वर्गीकरण “कर्जे (बॉरेईगज)” असे केले जाईल व ते ताळेबंदात वेगळे दाखविले जातील.

राखीव निधीची आवश्यकता

३. एलटीडीद्वारे बँकेने उभी केलेली एकूण रक्कम ही, राखीव निधी आवश्यकतांसाठी, (सीआरआर व एसएलआर) नेट डिमांड व टाईम लायाबिलिटीज काढण्यासाठी एक दायित्व म्हणून समजली जातील.

अहवाल पाठविण्याच्या आवश्यकता

४. अशा दीर्घ मुदतीच्या ठेवी देणाऱ्या बँकांनी, उभ्या केलेल्या ठेवी, वर विहित केल्यानुसार प्रचालनाच्या अटी ह्यांच्या माहितीसह, प्रभारी मुख्य महाव्यवस्थापक, नागरी बँका विभाग, भारतीय रिझर्व बँक, मुंबई ह्यांना त्याबाबतचा अहवाल सादर करावयाचा आहे.

एलटीडी मध्ये गुंतवणुक/त्याविरुद्ध अग्रिम राशी देणे

५. युसीबींनी अन्य युसीबींच्या एलटीडीमध्ये गुंतवणुक करू नये. तसेच त्यांनी दिलेल्या किंवा इतर बँकांनी देलेल्या एलटीडीच्या प्रतिभूतीविरुद्ध अग्रिम राशी देऊ नयेत.